

16th August, 2021

To,

The Corporate Services Dept. BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai 400 001.

Security Code: 532456 ISIN: INE070C01037 National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza,

C-1, Block G, Bandra Kurla Complex,

Bandra (E),

Mumbai - 400 051

Symbol: COMPINFO

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith public notice published in Business Standard having nationwide circulation and in Mumbai Lakshadeep having regional circulation, regarding Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021, approved at the Board Meeting of the Company held on 13th August, 2021.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you,

Yours faithfully, For Compuage Infocom Limited,

Anmol Jolly Company Secretary

Place: Mumbai

Encl,: As above.



D-601/602 & G-601/602, Lotus corporate Park, Graham (fith Steel Compound, Western express Highway, Goregaon (E), Mumbal = 400 063, India. Ph.:+91-22-6711 4444 Fax:+91-22-6711 4445 Info@compuageIndia.com www.compuageIndia.com CIN: L99999MH1999PLC135914

(Runees in Lacs)

## भारतीय रिज़र्व बैंक RESERVE BANK OF INDIA

www.rbi.org.in **AUCTION OF STATE GOVERNMENT SECURITIES** The following State Governments/UTs have offered to sell 6 to 10 years securities by way of auction for an aggregate amount of ₹8,500.00 crore

Sr. No.	State/UT	Amount to be ralsed (₹ cr)	Additional borrowing (Green Shoe) option (₹ Cr)	Tenure (in years)	Type of auction
1.	Assam	600	-	10	Yield based
2.	Haryana	1,000	-	9	Yield based
3.	Maharashtra	2,000	·	6	Yield based
4.	Nagaland	150	-	10	Yield based
5.	Punjab	1,250	-	10	Yield based
6.	Tamil Nadu	1,000	-	10	Yield based
7.	Uttar Pradesh	2,500	•	10	Yield based
	Total	8,500			

The auction will be conducted on Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) in multiple-price format on August 17, 2021 (Tuesday). For further details please refer to RBI press release dated August 12, 2021 (Thursday) on RBI website (www.rbi.org.in).

"Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promisir

# NIRLON LIMITED (CIN L17120MH1958PLC011045)

Registered Office: Pahadi Vilage, off the Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063 Tele No.: + 91 (022) 4028 1919 / 2685 2257 / 58 / 59 Fax No.: + 91 (022) 4028 1940 Email: info@nirlonltd.com, Website: www.nirlonltd.com

NOTICE

Notice is hereby given that in pursuance of Regulations 29, 33, and 47 of the SEBI (Listing Obligations and Listing Requirements) Regulations, 2015, meetings of the Board and other Committees of the Company are scheduled on Tuesday, November 9, 2021, at 2.30 p.m. (IST) inter alia, to consider and to take or record the Un-audited Financial Results for the Quarter and half year ended Septem 30, 2021 along with the Limited Review Report.

The Company hereby notifies that the Prohibited period shall commence from Wednesday, September 1, 2021 to Thursday, November 11, 2021 as per the Company's Internal Code of Conduct for regulating, monitoring and reporting trades under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulation, 2015 (ICCPIT).

For Nirlon Limited

Jasmin K Rhaysa Company Secretary, V. P. (Legal) & Compliance Officer

Mumbai, August 13, 2021

#### RISHI TECHTEX LIMITED

CIN: L28129MH1984PLC032008 612, V. K. Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (W), Mumbai 400 011 Tel. No. (022) 23075677 / 23074585, Fax No. (022) 23080022 Email: info@rishitechtex.com Website: www.rishitechtex.com

	Quarter Ended 1					
Particulars	30.06.2021	30.06.2020	31.03.2021	31.03.2021		
	Unaudited	Unaudited	Audited	Audited		
Revenue from Operations	2025.18	700.28	2924.83	8106.79		
Profit / (Loss) before exceptinal items and Tax	44.63	-151.20	110.49	60.06		
Profit / (loss) after exceptions items and before tax	44.63	-151.20	110.49	60.06		
Profit (Loss) for the period from continuing operations	44.63	-151.20	92.31	41.88		
Total Comprehensive Income for the period / Comprising Profit (Loss) and Other comprehensive Income for the period )	44.89	-150.88	92.69	42.26		
Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	739.10	739.10	739.10	739.10		
Reserves excluding revaluation reserve as per Balance sheet of previous accounting year			2068.36	2068.36		
Earnings per equity share (for discontinued & Continuing operation):						
Basic	0.60	-2.05	1.25	0.57		
Diluted	0.60	-2.05	1.25	0.57		

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2021, ("These Results") filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

These Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors a their meeting held on 13th August, 2021.

These Results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

Figures for the quarter ended March 31, 2021 are the balancing figure between the audited figures i respect of the full financial year and the published figures of nine months ended December 31, 2020. The Management has made the assessment of possible impact of Covid 19 on its liquidity, recoverab values of its financial & non-financial assets and has concluded that there are no significant adjustments required in the financial results. Further, the Management will continue to closely monitor the develop and possible impact, If any, on its financial condition, liquidity and operations due to Covid 19.

The previous period's figures have been regrouped / rearranged / reclassified wherever necessary. The full format of the above Financial Results are available on the Stock Exchange website and or www.rishitechtex.com.

For RISHI TECHTEX LIMITED

**Abhishek Patel** Managing Director DIN: 05183410

## KOTHARI

REGD. OFF: "PAN PARAG HOUSE", 24/19, THE MALL, KANPUR - 208 001 (U.P.) PH. NO.: (0512) 2312171 - 74 & FAX NO.: (0512) 2312058

E-MAIL: rkgupta@kothariproducts.in, Website: http://www.kothariproducts.in CIN: L 16008UP 1983 PLC 006254 STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021

	(Ruptes in Lats)						
SI.	PRODUCTION AND ADDRESS AND	9	TANDALON		C	ONSOLIDATE	:D
No.	PARTICULARS	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30.06.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	30.06.2020	31.03.2021
		UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
1.	TOTAL INCOME FROM OPERATIONS	64,511	40,769	176,323	158,830	77,042	319,282
2.	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD (BEFORE TAX, EXCEPTIONAL AND/OR EXTRAORDINARY ITEMS)	1,036	127	(290)	1,328	(129)	(5,400)
3.	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD BEFORE TAX (AFTER EXCEPTIONAL AND/OR EXTRAORDINARY ITEMS)	1,036	127	(290)	1,328	(129)	(5,400)
4.	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD AFTER TAX (AFTER EXCEPTIONAL AND/OR EXTRAORDINARY ITEMS)	612	67	(508)	729	(257)	(5,631)
5.	TOTAL COMPREHENSIVE INCOME FOR THE PERIOD [COMPRISING PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD (AFTER TAX)] AND OTHER COMPREHENSIVE INCOME (AFTER TAX)]	612	67	(508)	730	(257)	(5,628)
6.	PAID-UP EQUITY SHARE CAPITAL (FACE VALUE Rs.10/- EACH)	2,984	2,984	2,984	2,984	2,984	2,984
7.	RESERVES (EXCLUDING REVALUATION RESERVES) AS SHOWN IN THE AUDITED BALANCE SHEET OF THE PREVIOUS YEAR			86,864			109,058
8.	EARNINGS PER SHARE (OF RS.10/- EACH) (FOR CONTINUING AND DISCONTINUED OPERATIONS)			·		·	·
	(A) BASIC*	2.05	0.22	(1.70)	2.45	(0.86)	(18.86)
	(B) DILUTED*	2.05	0.22	(1.70)	2.45	(0.86)	(18.86)

Notes:

 The aforesaid results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors, for release, at their respective meetings held on 12th August, 2021.

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under section 133 of the Companies Act. 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular dated 5th July, 2016.

The proposed scheme of Amalgamation of Adyashakti Realtors Ltd. with the company had been approved by the requisite majority of its members and creditors and the same ispending for approval by the Regional Director (Northern Region), Ministry of Corporate Affairs. The effect of the aforesaid amagamation has not been considered in the aforesaid results which will be considered once the scheme comes into force. The appointed date for the said amalgamation is 1st April,

The aforesaid results for the quarter ended 30 June, 2021 have been subjected to 'Limited Review' by the Statutory Auditors of the company and they have issued 'Limited Review Reports' for the same

The figures of the previous periods have been regrouped/recast wherever considered necessary to make them meaningful and comparable with the figures of the current periods.

6. The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on the web-sites of the Stock Exchanges and the Company namely ww.bseindia.com, www.nseindia.com and www.kothariproducts.in. FOR KOTHARI PRODUCTS LIMITED

Place: KANPUR Date: 12th August, 2021

Sd/-(DEEPAK KOTHARI) CHAIRMAN & MANAGING DIRECTOR
DIN: 00088973

CONTAINERWAY INTERNATIONAL LIMITED

CIN: L60210WB1985PLC038478

Registered Office: 2A, Ganesh Chandra Avenue, Commerce House, 9th Floor, Room No. 8A, Kolkata, West Bengal, 700013

Ph. No:-011-26039925, E-mail Id: containerwayInternational@gmail.com, Website: www.containerway.in Statement of Un-Audited Financial Results for the quarter ended on June 30, 2021

	Figures in Rs I						
	Particulars	Quarter ended 30.06.20 21	ended	Quarter ended 30.06.20 21	Financi Year ended 31.03.20		
		Un- Audited	Audited	Un- Audited	Audited		
_	Revenue From Operations	0.00	0.00	0.00	0.00		
Ш	Other Operating Income	0.00	0.00	0.00	0.00		
=	Total Income (HII)	0.00	0.00	0.00	0.00		
IV	EXPENSES						
а	Cost of materials consumed	0.00	0.00	0.00	0.00		
b	Purchases of Stock-in-Trade	0.00	0.00	0.00	0.00		
C	Changes in inventories of finished goods, Stock-in-Trade and Work-in-progress	0.00	0.00	0.00	0.00		
q	Employee benefits expense	0.00	0.00	0.00	0.00		
0	Finance costs	0.00	0.00	0.00	0.00		
f	Depreciation and amortization expense	0.00	0.00	0.00	0.00		
g	Other expenses	0.95	2.33	4.21	6.69		
v	Total expenses (IV)	0.95	2.33	4.21	6.69		
V	Profit/(loss) before exceptional items and tax (I-IV)  Exceptional Items	-0.95 0.00	-2.33 0.00	-4.21 0.00	-6.69 0.00		
VII	Profit/(loss) before tax (V-VI)	-0.95	-2.33	-4.21	-6.69		
VIII	Tax expense: (1) Current tax	0.00	0.00	0.00	0.00		
	(2) Deferred tax	0.00	0.00	0.00	0.00		
IX	Profit (Loss) for the period from continuing operations (VII-VIII)	-0.95	-2.33	-4.21	-6.69		
х	Profit/(loss) from discontinued operations	0.00	0.00	0.00	0.00		
XI	Tax expense of discontinued operations	0.00	0.00	0.00	0.00		
XII	Profit/(loss) from Discontinued operations (after tax) (X-XI)	0.00	0.00	0.00	0.00		
IIIX	Profit/(loss) for the period (IX+XII)	-0.95	-2.33	-4.21	-6.69		
XIV	Other Comprehensive Income	0.00	0.00	0.00	0.00		
ΧV	Total Comprehensive Income for the period (XIII+XIV) (Comprising Profit (Loss) and Other Comprehensive Income for the period)	-0.95	-2.33	-4.21	-6.69		
XVI	Earnings per equity share (for continuing operation):						
	(1) Basic	-0.03	-0.07	-0.13	-0.20		
	(2) Diluted	-0.03	-0.07	-0.13	-0.20		
XVII	Earnings per equity share (for discontinued operation):						
	(1) Basic	N.A.	N.A.	N.A.	N.A.		
	(2) Diluted	N.A.	N.A.	N.A.	N.A.		
XVIII	Earnings per equity share(for discontinued & continuing operations):						
	(1) Basic	-0.03	-0.07	-0.13	-0.20		
	(2) Diluted	-0.03	-0.07	-0.13	-0.20		

[2) Diluted

Oblisted

October 1. The above-mentioned figures are in accordance with Ind-AS. 2.Segment reporting as per Ind-AS 108 is not applicable on the Company. 3. The Company does not have any exceptional or extraordinary items to report for the above period. 4. The above Un- audited financial results for the quarter ended on 30.06.2021 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 12, 2021. 5. The Limited Review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been done by the Auditors of the Company and the Limited Review Report is being submitted to the concerned Stock Exchange(s). 6.Previous year partied futures have been rearranged reproved wherever necessary to make them companies the first current. period figures have been rearranged, regrouped wherever necessary to make them comparable with current period figures. 7.1m results will be available on the Company's website www.containerwaysh and on the stock exchange website of BSE Limited i.e. www.bseindia.com & CSE i.e. www.cse-india. For CONTAINERWAY INTERNATIONAL LIMITED
Salem Laxman Ganapathi (Director)

un: Levitezor recordo de la comunicación de la comu

Statement of Un-audited Financial Results for the quarter/three months ended 30° June 202'

**INSILCO LIMITED** 

(Under Voluntary Liquidation wef 25.06.2021) CIN: L34102UP1988PLC010141

for the Quarter/Three months ended June 30, 2021. The full format of the Qua

Results alongwith Limited Review Report are available on the website of Stock Exchang (www.bseindia.com) and the Company (www.insilcoindia.com).

The Company does not have any Exceptional and Extraordinary Items to report in above periods.

(Under voluntary liquidation wef 25.06.2021)

For and on behalf of Board of Directors of Insilco Limited

Place: Mumbai

Date: 13th August, 2021

## E.I.D.- PARRY (INDIA) LIMITED



CIN: L24211TN1975PLC006989 Regd. Office: 'Dare House', Parrys Corner, Chennai - 600 001. Tel: 044-25306789 Fax: 044-25341609

Web: www.eidparry.com, Email: investorservices@parry.murugappa.com

**Extract of Unaudited Consolidated Financial Results** for the guarter ended June 30, 2021

		1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1		ept for per share dat
SI. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2021	Year Ended 31.03.2021	Quarter Ender 30.06.2020
1	Total Revenue from operations	4,354.49	18,587.45	4,142.0
2	Net Profit / (Loss) Before Tax before exceptional item and non-controlling interest	378.76	1,651.40	275.5
3	Net Profit / (Loss) Before Tax after exceptional item before non-controlling interest	378.76	1,539.32	275.5
4	Net Profit / ( Loss) after taxes and non-controlling interest	132.61	447.37	29.3
5	Total Comprehensive Income (after tax)	315.12	1,008.40	103.9
6	Equity share capital (Face Value of Re.1/- per equity share)	17.71	17.71	17.7
7	Reserves excluding revaluation reserves		4,565.31	
8	Earnings Per Share (of Re.1/- each) (in Rs.)			
	(a) Basic	7.49	25.27	1.6
	(b) Diluted	7.47	25.15	1.0

Note: The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 12, 2021.

2 Additional information on standalone financial results is as follows

Particulars	Quarter Ended 30.06.2021	Year Ended 31.03.2021	Quarter Ended 30.06.2020
Revenue from operations	449.69	2,024.25	491.06
Profit/(loss) before tax	-43.93	1,058.39	305.29
Profit/(loss) after tax	-33.1	864.86	225.65
Total comprehensive income (after tax)	-32.65	875.96	224.85

3 The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2021 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of Stock Exchanges <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> and also on the Company's website www.eidparrv.com. On behalf of the Board of Directors

S.Suresh

Managing Director

(Rs.in Lakhs except EPS)

56,102.15 3,74,718.21

Year

31.03.2021

(Audited)

2,789.26

2,789.26

2.068.15

2,150.19

1.299.52

20,927.93

3.31

Date : August 12, 2021

Place: Chennai

## **COMPUAGE INFOCOM LIMITED**

CIN: L99999MH1999PLC135914 Regd. Office: D-601/602 & G-601/602, Lotus Corporate Park, Graham Firth, Steel Compound,

Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063,
Tel No.: 022-67114444 | Fax No.: 022-67114445 | E-mall: investors.relations@compuageindia.com | Website: www.compuageindia.com EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

		'1	vo. III wakiloj			EXIDACI OF CHAUDITED STAR					HE SOLIO	
	Quarter	Year	Quarter			FOR THE QU	ARTER EN	DED 30TH	<b>JUNE 202</b>	1		
Particulars Particulars	Ended	Ended March	Ended 30 <sup>th</sup> June							(	Rs.in Lakhs	9)
	30° June 2021	31, 2021			П			Standalone		(	Consolidated	匚
Total income from operations (net)	32	471	126	8	Sr.		Quarter	Quarter	Year	Quarter	Quarter	
Net Profit / (Loss) for the period	(295)	(5,764)	(282)		lo.	Particulars	ended	ended	ended	ended	ended	
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(200)	(0,704)	(202)		1			30.06.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2021	30.06.2020 (Unaudited)	
Net Profit / (Loss) for the period before tax	(295)	(5,764)	(282)	-   -	$\perp$		, ,				. ,	_
(after Exceptional and/or Extraordinary items#)					1	Total income from operations (net)	66,408.42	56,102.15	3,74,695.09	66,408.42	56,102.15	3,
Net Profit / (Loss) for the period after tax	(295)	(5,772)	(305)	2	2	Net Profit / (Loss) for period (before Tax,	7227.72			722 72	22.72	
(after Exceptional and/or Extraordinary items#)						Exceptional and/or Extraordinary Items)	130.19	23.15	2,768.55	130.19	23.15	
Total Comprehensive Income for the period	(295)	(5,715)	(316)	3	3	Net Profit / (Loss) for period before Tax						
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other						(after Exceptional and/or Extraordinary items)	130.19	23.15	2,768.55	130.19	23.15	
Comprehensive Income (after tax)]				4	4	Net Profit / (Loss) for period after Tax						
Equity Share Capital	6,272	6,272	6,272		- 1	(after Exceptional and/or Extraordinary items)	102.27	17.60	2,047.44	102.27	17.60	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the				(	5	Total Comprehensive Income for the period						
Audited Balance Sheet of the previous year					- 1	(Comprising Profit/(Loss) for the period (after Tax)						
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					- 1	and Other Comrehensive income (after Tax)	102.27	17.60	2,129.48	102.27	17.60	
(a) Basic	(0.47)	(9.20)	(0.49)	(	6	Equity Share Capital	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	
(b) Diluted	(0.47)	(9.20)	(0.49)	- 117	7	Reserves (excluding Revaluation Reserve				5 10 41 60 50 50 60 60		
Note:	(0.71)	(0.20)	(0.70)		- 1	as shown in the Balance Sheet of previous year)	-	1-	20,882.16	1-	-	
1. The above is an extract of the detailed format of Quarterly Fig.	nancial Resu	Its filed wi	th the Stock	8	8	Earnings Per Share (before and						
Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation	ons and Disc	closure Re	quirements)			after extraordinary items) (of Rs.2/-each)						
Regulations, 2015. The Statutory Auditor has qualified their Aud					- 1	Basic :	0.16	0.03	3.28	0.16	0.03	
Financial Statement as at and for the year ended March 31, 202 for the Quarter/Three months ended June 30, 2021. The full						Diluted:	0.16	0.03	3.28	0.16	0.03	

Notes: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. BSE (www.bseIndla.com) and NSE (www.nseindia.com) and also on the Company's website www.compuageindia.com

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 13th August, 2021. For Compuage Infocom Limited

Atul H.Mehta Chairman and Managing Director





### **BEEKAY STEEL INDUSTRIES LIMITED**

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED 30TH JUNE, 2021** (Rupees in Lakhs) SI Particulars Previous | Corresponding | Previous Quarter Quarter Ended 3 months Year ended ended in the Ended previous year 30.06.2021 31.03.2021 30.06.2020 31.03.2021 Audited 31364.95 Unaudited Unaudited Audited 1 Total Income from Operations 87431.45 28118.57 11224.63 Net Profit for the period (before Tax. 10711.99 Exceptional and/or Extra-ordinary items # 6703.84 3750.92 709.51 Net Profit for the period before tax (after Exceptional and/or 10711.99 3750.92 6703.84 709.51 5028.90 3196.15 446.37 8047.22

Extra-ordinary items#) 4 Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extra-ordinary items#) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)] 5049.62 456.34 8156.85 3240.08 6 Equity Share Capital 1909.09 1909.09 1909.09 1909.09 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited 53191.49 Balance Sheet of the previous year Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) \*\*-26.48 16.99 2.39 42.77 Basic 42.77 Diluted 26.48 16.99 2.39 \*Not Annualised

# The Company does not have Exceptional and Extra-ordinary items.

(Rs.in Lakhs) KEY NUMBERS OF STANDALONE FINANCIAL RESULTS SI Particulars Previous Corresponding Quarter Previous Quarter Quarter Year ended in the previous year 30.06.2021 31.03.2021 30.06.2020 31.03.2021 Unaudited Audited Unaudited Audited 28466.14 31407.79 11608.79 87963.21 1 Total Revenue From Operation 2 Profit Before Tax from 10711.95 Continuing Operation 6703.84 3750.88 709.51 3 Profit After Tax from Continuing Operation 5028.90 3220.77 446.37 8071.84

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and unaudited Financial Results is available on the website of BSE (www.bseindia.com), and on the Company's website (www.beekavsteel.com).
- The above financial results have been reviewd by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings on 13th August 2021. The Statutory Auditors have provided limited review report of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated ) to the Company for the quarter ended on 30th June, 2021
- The Company has prepared the Consolidated Financial Statement on quarterly basis and the Consolidated financial figures include wholy owned subsidary - Beekay Utkal Steel Pvt. Ltd. And assocaite- AKC Steel Industries Ltd.
- # Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.OR # - The Company does not have Exceptional and Extraordinary items. Figures for the previous periods have been regrouped and reclassified to conform to the classification of the current period, wherever considered necessary.

By Order of the Board of Directors

For Beekay Steel Industries Ltd. SURESH CHAND BANSAL

Executive Chairman DIN: 00103134

#### CIN: L27106WB1981PLC033490

Regd Office: "Lansdowne Towers"4th Floor, 2/1A Sarat Bose Road, Kolkata-700020 Phone:033-4060-4444, Fax: 033-2283-3322 Website:www.beekaysteel.com,Email:contact@beekaysteel.com

Dated : August 12, 2021 Place : Mumba



Managing Director DIN: 08803466









Paremai Narayanan Vinod









Registration no. IBBI/IPA-002/IP-N00

Chandra Prakash Liquidator of Insilco Limited







Date : 13th August, 2021





















Place: Kolkata.

Date: 13th August.2021









सीआयएन:एल१७१००एमएच१९४६पीएलसी००४८८६ **नोंदणीकृत कार्यालयः** नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. **दुर**:०२२-६६४५०१२३ फॅक्स:०२२-६६४५०१०१ वेबसाईट:www.nesco.in ईमेल:companysecretary@nesco.in

सदर वृत्तपत्रात दिनांक १२.०८.२०२१ रोजी प्रकाशित दिनांक ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे अहवालात श्री. कृष्णा एस. पटेल यांचे पद कृपया अध्यक्ष

व व्यवस्थापकीय संचालक असे वाचावे नेस्को लिमिटेडकरिता सही / – जिनल जे. शाह कंपनी सचिव व सक्षम अधिकारी 93/0८/२०२9



#### प्रिया इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८३पीएलसी०८६८४० नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, किमतराव इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे रोड, मरीन लाईन्स (पूर्व), मुंबई-४००००२. द्र.क.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात,	इपीएस व्यक्तिर
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६,२०२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेले वर ३१.०३.२०२ लेखापरिक्षि
ξ.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१७४.६१	798,76	१५४.६४	3092,92
S. W.	काल्यवधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व काल्यवधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	₹4,ξ\$	રેઇ.ઇઇ	3.09	७८.સ્પ
	आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व)	२५.६३	Rb.0b	3.09	७८.२५
¥.	करानंतर काल्यवधीकरिता निब्बळ नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर) काल्यवधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (काल्यवधीकरिता सर्वकष	?e.5?	₹३.८६	2.09	£0.¥0
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	3,5,6	(११.३८)	ป.๒१	(58.88)
ξ,	समभाग भांडवल	03.22	99.80	98.20	99.20
اه. د.	राखीव (पुनर्मृत्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिस्तित ताळेबंद पत्रकात दित्याप्रमाणे उत्पन्न प्रतिमाग (रू.१७/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	(=		-	1=1
	(वार्षिकीकरण नाही) १. मूळ २. मोधिकत	8.68 8.78	7.30	0.28	₹.0₹ ₹.0₹

) वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक गंडळा सभेत मान्य करण्यात आले आणि भारतीय लेखाप्रमाणानुसार तयार केले आहेत.

) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेष्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली 30.08.२0२१ रोजी संपलेल्या तिमादीकरिता विनीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. 30.08.२0२१ रोजी संपलेल्या तिमादीकरिता अलेखागरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.priyagroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.ii वेबसाईरवर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : १३.०८.२०२१ PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that to trans of share and interest in property jointly owner by late Smt. Philomena Joseph Rodrigues wife of late Shri Joseph Rodrigues in flat no 202 and shop no. 1, in Andheri Durga Co-Op Housing Society Ltd., situated at CTS No 284/16 Plot no.24, Military Road, Marol Andheri East, Mumbai-400059. To be transferred In favor of her only son and join owner Mr. Franky Rodrigues. Any objection or claims if any to pertaining the above roperty should be informed to the Secretary of the Society, Andheri Durga Co-Op. Housin Society Ltd on or before 31st August 2021. Place: Mumbai Date: 14-08-2021

#### **PUBLIC NOTICE**

This is to bring to the notice of the general public that my client's Dheeraj Residency CHS LTD. having address at Dheeraj Residency CHS LTD. Opp. Oshiwara Bus Depot. Goregaon West, Mumbai, have published this notice in respect of properties mentioned in the Schedule - 1 which is being transferred to Mrs. Kanta Suri in consideration to the registered nomination and consent of all legal heirs of the deceased Mr. Rajesh V. Suri who passed away on 19-04-2021.

If any person/s having any objection to this transfer of properties shall prove the same with supporting documents thereof and shall contact/ address all the correspondence to the undersigned.

#### Schedule 1

1. Flat no. A/204, Dheeraj Residency CHS LTD, Link Road, Opp. Oshiwara Bus Depot, Goregaon West, Mumbai.

Dheeraj Residency CHS LTD. (Manager)

ब. सौमिकत

दिनांक: १३.०८.२०२१

ठिकाण: मुंबई

टिप :



### कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेड

संचालक मंडळाच्या वतीने व करित

पी.व्ही. हरिहर

पुर्णवेळ संचालव

डीआयएन:०३१९६९७

सीआयएनः एल९९९९९एमएच१९९९पीएलसी१३५९१४

**नोंदणीकत कार्यालयः** डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रॅहम फर्थ स्टिल कंपाउंड, पश्चिम द्भुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दूर:९१-२२-६७११४४४, फॅक्स:९१-२२-६७११४४४५ ई-मेल: investors.relations@compuageindia.com वेबसाईट: www.compuageindia.com

३० जून, २०२१ रोजी संप्रेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		एकमेव			एकत्रित	
तपशील	संपलेले ३ महिने	संपलेले ३ महिने	संपलेले वर्ष	संपलेली ३ महिने	संपलेले ३ महिने	संपलेले वर्ष
	३०.०६.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१	३०.०६.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्यळ)	६६४०८.४२	५६१०२.१५	३७४६९५.०९	<b>£</b> £80८.83	५६१०२.१५	३७४७१८.२१
कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(कर, अपवा-						
दात्मक बाब आणि / किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	930.99	२३.१५	२७६८.५५	930.99	२३.१५	२७८९.२६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा-						
दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	930.99	२३.१५	२७६८.५५	930.99	२३.१५	२७८९.२६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा-						
दात्मक बाब आणि / किंवा विशेष साधारण बाबनंतर)	902.20	୩७.६୦	2080.88	902.20	96.80	२०६८.१५
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधी						
करिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष						
उत्पन्न (करानंतर))	902.20	୩७.६୦	ર૧૨९.४८	902.20	9७.६०	२१५०.१९
समभाग भांडवल	9२९९.५२	૧૨૬૬.५૨	9२९९.५२	૧૨૬૬.५૨	૧૨९९.५૨	9२९९.५२
मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे						
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	-	=	२०८८२.१६	=	=	२०९२७.९३
उत्पन्न प्रतिभाग (रू.२/-प्रत्येकी)						- 21
(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)						
अ. मूळ	0.98	0.03	3.7८	0.9६	0.03	3.39
ब. सौमिकृत	0.98	0.03	3.7८	0.9६	0.03	3.39

अ) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ऑण्ड डिस्चलोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/<del>वार्षिक</del> वित्तीय निष्करांवे सविस्तर नमुन्यातील खतारा आहे. त्रैमासिक/<del>वार्षिक</del> वित्तीय निष्कर्षांवे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सवेंजच्या (www.bseindia.com व www.nseindia.com) वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.compuageindia.com वेबसाईटवर

ब) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात

संपलेली तिमाही

30.08.202

अलेखापरिक्षित

920.00

96.9

96.9

96.9

309.3

0.00

0.40

अनेरी फिनकॅप लिमिटेड

**गेंद. कार्या:** युनिटक्र. ३१०, बीरबी सेन्टर को–ऑप. प्रिमायसेस सोसायटी लिमिटेड, कांचपाडा, लिंक रोड, मालाड (प.), मुंबई–४०००६४. **दूर.:**०२२–६२३६११०४

ई-मेल:farryind@gmail.com, वेबसाइट:www.anerifincap.com, सीआयएन:एल६५९१०एमएच१९९०पीएलसी२९५९८२

कॉम्प्यएज इन्फोकॉम लिमिटेडकरित अतुल एच. मेहता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

संपलेली तिमार्ट

30.08.2020

948.00

64.64

64.64

£8.84

309.39

0.00

संपतेले वर्ष 39.03.2029

लेखापरिक्षित

9049.0

(८४.४७)

(८४.४७)

(28.80)

(28.80)

309.39

966.40

(2.00)

(2.60

अनेरी फिनकॅप लिमिटेडकरि

सही/- भावेश वोर

डीआयएन:०२३६५६८३

पर्णवेळ संचालव

दिनांक: १२.०८.२०२१

२० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित निष्कर्षाचा अहवाल

दिनांकः १३.०८.२०२१

कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

राखीव, ताळेबंद तारखेला पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून

उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)

मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

. मूळ (रु.)

ठेकाण: मुंबई दिनांक: १३.०८.२०२१

दिनांक: १३.०८.२०२१

. कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष

नफा/(तोटा)(करानेंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर

www.anerifincap.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

pरानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

. करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)

ठिकाणः मुंबई

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड CIN: L71100MH1982PLC028750 ९०७/९०८, देव म्लाझा, एस.स्टी.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. द्रूर.:०२२-६७४२४८१५. Website: www.mahacop.in E-mail: mcl@visagar.com 30 जन, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वितीय निष्कर्षाचा अहवार

			(19.0)
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१	संपलेली तिमा ३०.०६.२०२
(1448)	20.04.4041	\$1.03.4041	20,04,404
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निय्वळ)	(=	89.68	99.0
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्यळ नफा/(तोटा)	(8.48)	0.40	0.3
करानंतर कालायधीकरिता निय्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	(8.48)	0.40	0.3
सागाग भांडवल	9343.33	9343.33	9343.3
राखीय (गागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनार्ग्ल्यांकित राखीय वगळून) जरमत्र प्रतिगाग (विश्रेच साधारण बाबपूर्व च नंतर) (स.१/-प्रत्येकी)	-	14	
अ) पूल		12	
ब) सौंगिकृत	141	1-	

टेच: सेबी (हिनिस्टेंग ऑस्टिंगं बन्स जेंग्ड डिस्क्लोजर रिग्नासर्गेट्स) रेप्सुलेबन २०१४ च्या निया ३३ अन्यने स्टॉक एक्सपेंजसह सादर करण्यात आं ३० जुन, २०२१ रोजो संप्रकेशा नियासिक्ता अक्षेतापरिकार वित्तीस निकासीने सिक्तार नागुन्यातील उसाव आहे. ३० जुन, २०२१ रोजो संपर्श नेपासिक्तित अलेकारिक्ता नियासिकारीने संपूर्व नगुना कंपनीचे बेजर्स जेंग्रे सुविधन्द आहे त्या बीएसई लिगिटेकचा www.bseindia.com उ कंपनीच्या www.mahacorp.in वेबसाईटवर च्याच्या आहे.

#### **PUBLIC NOTICE** lotice is hereby given that Original

Agreement between Mr. Mukund Kashinath Natu and Mr. Suni Manubhai Pabari agreement dated 19/04/1988 has been misplaced or lost by the present owner. Property mentioned in the said agreement is Office no. 320, Building known as ANANT-LAXMI CHAMBERS Survey no. 92-B, Tika no. 23, City survey no. 85(pt) of Thane (w) situated at Village Chendani, Taluka and District Thane.

Secondly original registration receipt of Ram B. Sukhramani reg. no. 6166/97 registered at Thane is misplaced or lost.

If any one finds the said agreement or the receipt, please contact on below phone no. 9819115522 ADV. MONISHA SUKHRAMANI Contact No. 9819115522

(ক্লান্তান)

ठिकाण : मुंबई

## गोल्डक्रेस्ट कॉपेरिशन लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच १९८३पीएलसी०२९४०८ नोंदणीकृत कार्यालयः ३रा मजला, देवीदास मेन्शन, मीरवेदर रोड, कुलाबा, मुंबई-४०००३९. दूरध्वनी:९१-२२-२२८३७४८९/९० E-mail:office@goldcrestgroup.com | Website:www.goldcrestgroup.com ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
	तपशील	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६६०.२६	४३०.९६	808.90	१९८१.६३
	करपुर्व नफा/(तोटा)	४६०.४८	938.03	२८५.७८	9298,49
	करानंतर नफा/(तोटा)	३३५.८२	983.36	१८८.५९	९५०.४६
	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	334.64	988.83	984.98	९५४.१७
	संबंधित नफा/(तोटा)ः				
ı	(१) पालक कंपनीचे मालक	334.62	983.36	9८८.48	९५०.४६
ı	(२) अ-नियंत्रीत व्याज	-		-	_
ı	खालील संबंधित एकूण सर्वकष उत्पन्न				
ı	(१) पालक कंपनीचे मालक	<b>३३५.६५</b>	988.85	984.98	९५४.१७
	(२) अ–नियंत्रीत व्याज		-	-	-
	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. १०/- प्रती)	५६८.९८	५६८.९८	५६८.९८	५६८.९८
	इतर समभाग	-	1.—1	-	५१४३.९७
	उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/ – प्रत्येकी)				
	अ. मूळ	4.90	2,42	3.39	୩६.७୦

१ सदर वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

4.90

2.42

3.39

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कपचि सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कपचि संपूर्ण नमुना कंपनीच्या www.goldcrestgroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे मार्च, २०२१ तिमाहीचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाही अखेरीपर्यंत प्रकाशित वर्ष

ते तारीख अलेखापरिक्षित आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत कोविड- १९ महामारीमुळे कंपनीने भाडे वसुली, अ-देयक प्राप्त वस्तु आणि इतर वितीय मालमताचे वसुलीमधील कर निर्धारणातील अंदाजित आधारित विश्लेषण आणि आतील व बाहेरील माहिती विचारात घेतली आहे. तथापि कोविड- १९ चा वास्तविक प्रभाव कंपनीच्या वित्तीय अहवालावर अंदाजितपासून

वेगळा आहे. पुढील आर्थिक स्थितीतील कोणतेही साहित्यीक बदलाचे कंपनीकडून निरीक्षण केले जाईल. संवालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता ५% दराने (रु.१०/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे रु.०.५० प्रती समभाग) लाभांश शिफारस केला असून

ते आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेवर अवलंबून आहे

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या www.goldcrestgroup.com आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाची मुख्य माहिती खालीलप्रमाणे:

	0.0			(হ্ন. লাखাत)
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
रकूण उत्पन्न ऋपुर्व नफा	६६०.२६ ४६०.७२	४३०.९६ १३४.०९	४०४.१० २८५.९०	१९८१.२७ १२१९.४६
करानंतर नफा	336.06	983.88	9८८.७०	९५०.४१
र्कूण सर्वकष उत्पन्न	३३५.८८	988.86	984.39	९५४.१३

क्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकरि सही/

अनुपा तन्ना शाह व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ०१५८७९०५

मंडळाच्या आदेशान्वये

#### रिकल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड SKODL

**नोंदणीकृत कार्यालयः** स्कील हाऊस, २०९, बँक स्ट्रीट क्रॉस लेन, फोर्ट, मुंबई-४०००२३. <sup>The</sup> CIN.:L36911MH1983PLC178299, दुर:०२२-६६१९९०००, **फॅक्स**:०२२-२२६९६०२३, ई-मेल: contact@skilgroup.co.in, वेबसाईट:www.skilgroup.co.in

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

ı			एकम		एकत्रित		
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३ १ . ० ३ . २ १ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२० अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२९ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२१ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२० अलेखापरिक्षित
9. 3.	एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	0.80	894.99	-	0.80	3824.345	0.50
3.	(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	(3283.60)	(४६१८२.७४)	(४३५१.९७)	(३८४५.६९)	(४५८४९.४६)	(४३५४.०३)
8.	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	(3८४३.७०)	(৪६१८२.७४)	(४३५१.९७)	(३८४५.६९)	(४५८४९.४६)	(४३५४.०३)
ч.	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नुफा/	(३६८३.५०)	(४६१८२.७४)	(४३५१.९७)	(३६८५.४९)	(४५९३०.७१)	(४३५४.०३)
ξ.	(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल	(३६८३.५०) २१६५७.१२	(४६१८०.७५) २१६५७.१२	(४३५१.९७) २१६५७.१२	(३६८५.४९) २१६५७.१२	(४५९२८.५७) २१६५७.१२	(8348.03) २१६५७.१२
to.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (रु.१०/- प्रती)	(1410.14	(14)0.14	(14)0.14	(14)0.14	(14,10.14	(14)0.14
	मूळः	(9.60)	(२१.३२)	(२.०१)	(9.00)	(२१.२१)	(२.०१)
l	सौमिकृतः	(9.७०)	(२१.३२)	(२.०१)	(9.७०)	(२१.२१)	(२.०१)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.skilgroup.co.ir वेबसाईटवर उपलब्ध आहे.

स्किल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

भावेश गांधी पुर्णवेळ संचालव ठिकाणः मुंबई दिनांकः १२.०८.२०२१ डीआयएन:०००३०६२:

GAGAN POLYCOT INDIA LIMITED नोंदणीकृत कार्यालयः इमारत क्र.२, दुकान क्र.२, सुंदर नगर, वाळीव, वसई (पुर्व), पालघर-४०१२०८. द्र.:८१०८५१९९९, ई-मेल:gaganpolycot@gmail.com, वेबसाइट:www.gaganpolycot.com, सीआयएन:एल३३१११एमएच१९८८पीएलसी२३१९५६

. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्चलोजर रिक्वायरगेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सवेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सर्विस्तर नमुन्यातील जतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय

निष्कषांचे संपूर्ण नम्ना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com आणि कंपनीच्य

30 जन, २०२१ रोजी संपुलेल्या तिमादीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अववाल /<del>-</del>

६० जूर, रजर । राजा सारम्या समाविकारता जरम्बा ॥	ALC: LACILA L.	To II -II OIQ-	itta (4. cilcila)
	संपलेली तिमाही	संपलेली वर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३०.०६.२०२१	39.03.2029	३०.०६.२०२०
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	(0.09)	389.06	34.89
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष	7000		
साधारण बाबपूर्व)	(६.०५)	(33.80)	43.08
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष	100.00		1000
साधारण बाबनंतर)	(६.०५)	(33.80)	80.38
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा			
विशेष साधारण बाबनंतर)	(६.०५)	(32.68)	80.38
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)			
(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(६.०५)	(32.68)	80.38
समभाग भांडवल	9000.00	9000.00	9000.00
राखीव (मागील लेखावर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार			
पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)	0.00	- 33.53	0.00
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)			
9. मूळ (रु.)	(०.०६)	(0.33)	0.80
२. सौमकृत (रु.)	(ο.οξ)	(0.33)	0.80

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट. २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्य आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com आणि कंपनीच्या www.gaganpolycot.com वेबसाईटवर उपलब्ध आ गगन पॉलीकॉट इंडिया लिमिटेडकरित

> केतु कृष्णवदन पारिख व्यवस्थापकीय संचालक व सीएफओ डीआयएन:००१८५३४३

#### जेपीटी सिक्युरिटीज लिमिटेड CIN:L67120MH1994PLC204636

नोंदणीकृत कार्यालय: एसकेआयएल हाऊस, २०९, बँक स्ट्रीट क्रॉस लेन, फोर्ट, मुंबई-४०००२३. दुर:०२२-६६१९९०००, फॅक्सः ०२२-२२६९६०२४. ई-मेलः company.secretary@jptsecurities.com वेबसाईटःwww.jptsecurities.com ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	एकमेव				एक त्रित				
तपशिल		संपलेली ति	माही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		ही	संपलेले वर्ष	
	३०.०६.२१	39.03.99	30.08.90	39.03.79	30.06.79	39.03.99	30.06.70	39.03.99	
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखाप रिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१४.0५	१२.४२	१४.0४	40.68	१४.0५	१२.४२	१४.०४	40.68	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवात्मक आणि/किंवा विशेष									
साधारण बाबपुर्व)	0.80	(३.१४)	२.३१	(१.७१)	0.30	(३.१४)	२.३१	(१.७१)	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नका/(तोटा)(अपवात्मक आणि/किंवा विशेष									
साधारण बाबनंतर)	0.30	(३.१४)	२.३१	(१.७१)	0.30	(३.१४)	२.३१	(१.७१)	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नका/(तोटा)(अपवात्मक आणि/किंवा									
विशेष साधारण बाबनंतर)	0.84	(२.१४)	8.88	(१.३५)	0.24	(२.१४)	8.88	(१.३५)	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नका/(तोटा)									
(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	एनए	
समभाग भांडवल	\$00.50	300.50	३००.६०	\$00.50	\$00.50	३००.६०	\$00.50	\$00.50	
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	-		-	१५०.२०	=			१४३.३५	
उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)									
– मूळ	0.08	(0.09)	0.09	(80.0)	0.00	(0.0%)	0.0%	(0.09)	
- सीमिक्त	0.08	(0.09)	0.09	(80.0)	0.00	(0.09)	0.0%	(0.09)	

संबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्नायर्सेट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सर्चेजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कपंचि सविस्तर नमुन्यातील उतारा आहे त्रैमासिक वित्तीय निष्कर्याचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.jptsecurities.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्व जेपीटी सिक्यरिटीज लिमिटेडकरिता

> सही/ चिंतन राजेश छेडा पुर्णवेळ संचालक

(रु. लाखात)

# रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

#### प्रिया लिमिटेड

सीआयएन:एल९९९९एमएच१९८६पीएलसी०४०७१३ नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे मर्ग, मरीन लाईन्स (पुर्व), मुंबई-४००००२. द्र.क्र.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com ३० जुन, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

75	45			(रु.लाखात,	पीएस व्यतिरिक्त
अ. तपशील क्र.		संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.0३.२०२१ लेखापरिक्षित
	न एकूण उत्पन्न रिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा	१०.५२	\$6.5\$	<b>₹0.</b> ८५	48.83
विशेष साधा		(१०५.०४)	(११३.४३)	(१५८.0५)	(५४६.८४)
आणि/किंव	। विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व) लावधीकरिता निञ्जळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(१०५.०४)	(११३.४३)	(१५८.0५)	(५४६.८४)
	। विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर) रिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वेकष	(१०५.०४)	(११८.८९)	(१५८.0५)	(५५२.३०)
नफा/(तोटा	) (करामतर) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करामंतर))	88.88	₹\$. <i>C</i> la	¥.08,	30.59
. समभाग भा ।. राखीव (पुन	- र्नूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित	\$00.73	\$00.7\$	\$5.00\$	\$90.7\$
	कात दिल्याप्रमाणे मा (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	-		-	-
१. मूळ २. सौमिकत		(3,40) (3,40)	(32,6) (32,6)	(५.२६) (५.२६)	(\$८.४0) (\$८.४0)

) वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक गंडळाच्य संभेत मान्य करण्यात आले आणि भारतीय लेखाप्रमाणानसार तयार केले आहेत.

) सेबी (लिस्टिंग ऑब्लिमेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्बुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षीचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कषिचे संपूर्ण नम्ना कंपनीच्या www.priyagroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंचालक मंडळाच्या वतीने व करि सही/

आदित्य भवानीय पर्णवेळ संचालव दिनांक : १३.०८.२०२१ डीआयएन:०००१८९१

> नमना क्र. यआरसी-२ कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकत,

अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार) येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्चादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत एमडी फुड प्रोडक्ट एलएलपी, मर्चादि दायित्व भागीदारी संस्थेचे नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे अर्ज करण्याचे नियोजित आहे

कंपनीचे प्रमख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: प्रक्रिया, शेती, उत्पादन, वितरक, एजन्सी, दलाल, घटक, स्टॉकिएस्ट, आचातदार, निर्यातदार आणि अन्यथा सर्व प्रकारच्या सेंद्रिय आणि अजैविक पदार्थ उत्पादने आणि पेय उत्पादने, मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक्स, एरेटेड मिनरल वॉटरचा व्यवसाय करण्यासाठी, फळ पेय, कत्रिम चवयक्त पेये, घनरूप दथ आणि सर्व प्रकारचे पिण्याच पदार्थ आणि इतर उपभोग्य तस्तुदी मानवी वापरासाठी आणि सर्व प्रकारच्या आणि प्रकारच्या खाद्यपदार्थ आणि पेयांची आयात आणि निर्यात करण्यासाठी प्रत्येक वर्णनाची तरतूद असलेल्या ग्राहकोपयोगी वस्तू निर्यात करणे. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय बी-प्लॉट २१०

मजला-१६, बी विंग, मित्तल टॉवर, फ्री प्रेस जनरल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे निरीक्षणासार उपलब्ध आहेत. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखें स्वरुपत सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉपॉरेट अफेअर्स (आवआयसीए), प्लॉट

क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० आणि मुंबई येथील निबंधकांकडे (कंपनीचे व एलएलपीचे) सदर सचना प्रकाशन ताख्वेपासन २१ (एकवीस) दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रव कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. ज दिनांकीत १४ ऑगस्ट, २०२१

१. प्रतिक अनिल मित्तल २. राजस किशोर धोते

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that SHRI BHARAT S. DADIYANI, is the present LEGAL OWNER/MEMBER of Flat No.3/E/6, ON 1st FLOOR, MAJITHIA NAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Near Milap Cinema, 53, S.V. Road, Kandivali (West), Mumbai-400067.

That the Originally the said Flat No.3/E/6 was OWNED and ACQUIRED BY MR. JASWANTRAI VRAJLAL MEHTA from the Builder/Developers who have constructed the said Building vide Allotment Letter on OWNERSHIP BASIS who then became a Bonafied Member of MAJITHIA NAGAR CHS LTD. holding Share Ceniticate No.184 or five fully paid up shares of Rs.50/-, each distinctive Nos. from 916 to 920 in favour of JASWANTRAI VRAJLAI MEHTA

AND WHEREAS the said Member JASWANTRAI VRAJLAL MEHTA, sold the said flat to MRS. SUSHILABEN SHANTILAL BADYTANI, vide Agreement Dated 24-12-1991 on receiving full and final consideration or the said flat and the same was transferred and endorsed by the said Society on 18-10-1992. (The Original Agreement dated 24-12-1991 has been lost/ misplaced and the same is not traceable). The said Owner/Member MRS. SUSHILABEN SHANTILAL BADIYANI

GIFTED the said Flat No.3/E/6 to MR. BHARAT S. BADIYANI vide egistered Gift Deed and the same was Tra No.184 on 9-8-2009 by the society.

Mr. BHARAT S. BADIYANI intends to sale his said flat No.3/E/6 to SHRI JIGNESH VASANTRAI MEHTA AND VASANTRAI NANJI MEHTA

The Intending PURCHASER SHRI JIGNESH VASANTRAI MEHTA AND VASANTRAI NANJI MEHTA in respect of the said Flat No.3/E/6, through their ADVOCATE SHRI BHARAT H. MERCHANT, at 28A, Shree Namar Plaza, Near fly over Bridge, S.V. Road, Kandivali (West)-400067 hereby invites any claims, demands and objections from any person/persons, Banks Financial Institution or any body within 15 days from the publication of Notice, with copies of such documents and other proofs on the above mentioned address. If no claims, demands and objections are received within a period prescribed above, the present LEGAL OWNER/MEMBER MR BHARAT S. BADIYANI is free to deal & sale to SHRI, JIGNESH VASANTRA MEHTA AND VASANTRAI NANJI MEHTA in respect the said Flat No. 3/E/6, 1st Floor in MAJITHIA NAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, 53, Near Milap Cinema, S.V. Road, Kandivali (West) Mumbai-400067 in the said society.

PLACE: MUMBAI DATE: 14/08/2021

(BHARAT HIMATLAL MERCHANT) ADVOCATE HIGH COURT

#### पनाचे डिजीलाईफ लिमिटेड <mark>नोंदणीकृत कार्यालय: इमारत ए३, १०२–१०८ व २०१–२०८, वाबोसा इंडस्ट्रीयल पार्क</mark> सारावली गाव, भिवंडी, ठाणे–४२१३०२.

कॉर्पोरेट कार्यालय: २०१/बी१, रहेजा प्लाझा १, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६,

महाराष्ट्र, भारत. <del>दूर</del>.. १२२२ – २५००७००२ /७५०२, ई–मेल:info@panachedigilife.com, वेक्साईट: www.panachedigilife.com,

्रभागारा क्यानिकारिकार प्रमाणक्या प्रमाणक्या क्यानिकार क्यानिकार क्यानिकार क्यानिकार क्यानिकार क्यानिकार क्यान सीआयएन:एका०२२००एमएस२०००७मीएलसी१६५४९१५ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकारिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात, शेअर डाटा व्यतिरिक्त

Т			एकमेव		एकत्रित			
ओ. क्र.	तपशीरन	संपलेली चालु तिमाही	संप्रलेले मागील वर्ष	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	संप्रलेली चालु तिमाही	संप्रलेले मागील वर्ष	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	
		३०.०६.२१ अलेखापरिक्षीत	३१.०३.२१ लेखापरिक्षीत	३०,०६,२० अलेखापरिश्रीत	३०.०६.२१ अलेखापरिश्रीत	३१.०३.२१ लेखापरिश्वीत	३०,०६,२० अलेखापरिश्रीत	
3	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१६२६,१२	19946.04	30%8.66	१६२६.१२	191946.04	30%%.८८	
7	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	<b>4.</b> ११	४९६.९७	२१७.१७	(06.98)	१९५.0२	१५९.३१	
NY.	करपुर्व काळावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	<b>६.</b> ११	४९६.९७	२१७,१७	(88.98)	१९५.०२	१५९.३१	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	8.00	<b>३</b> ५३,५४	१६०.९३	(02.98)	34,99	११६.०१	
Ę	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नम्म/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	¥.00	<b>३</b> ५३,५४	१६०.९३	(४२,९७)	\$ <i>4</i> , <i>9</i> 8	११६.०१	
ξ	समभाग भाडवल	१२००.००	१२००.००	€00.00	१२००.००	१२००.००	€00.00	
lg	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	<del>२</del> 0४२.७४	7087.68	<b>२</b> 0४२.७४	१६९५,१२	१६९५,१२	१६९५,१२	
ć	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) मूळ सौमकृत	€0.0 €0.0	ર.૬५ ૨.૬५	९.३४ ९.३४	(0.3E) (0.3E)	0.30 0.30	e2.0 e2.0	

टिप: भः सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायर्सेंट्स) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये एनएसईसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२१ रोजी संपत्तेत्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नुमुन्यातील उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नुमुना कंपनीच्या www.panachedigilife.com वेबसाईटवर आणि एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com

वेबसाईटवर उपलब्ध आहे मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले. तिमाहीकरिता विभागीय माहिती कार्यचलन विभागावरील भारतीय लेखाप्रमाण-१०८ नुसार लागू नाही.

पनाचे डिजीलाईफ लिमिटेडकरित सही/ अमित रांभीर दिनांक: १३.०८.२०२१ व्यवस्थापकीय संचाल